

SE/CS/2021-22/09

28th April, 2021

To, BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai-400001 Company Scrip Code – 530871 To,
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, Plot no. C/1, G Block,
Bandra-Kurla Complex, Bandra (W),
Mumbai-400051
Company Scrip Code –CHEMBOND

Ref: ISIN: INE995D01025

Sub: Submission of Newspaper Advertisement – Reminder notice published for the attention of the shareholders of the Company IEPF.

Pursuant to Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules 2016 (The Rules), please find enclosed copies of the notice of reminder for the attention of equity shareholders of the Company pertaining to transfer of equity shares of the Company to the IEPF Demat Account, published in the Financial Express (English) & Mumbai Lakshadeep (Marathi) newspapers on 28th April, 2021.

Please take the above information on record.

Thanking You,

Yours Faithfully,

For Chembond Chemicals Limited

Suchita Singh

Company Secretary & Compliance Officer

Encl: As above

FINANCIAL EXPRESS

chembond

Chembond Chemicals Limited

EL-71. Chembond Centre.

MIDC, Mahape, Navi Mumbai - 400710

Tel: (+91 22) 6264 3000; Fax: (+91 22) 2768 1294,

Email: cs@chembondindia.com | Website: www.chembondindia.com

CIN: L24100MH1975PLC018235

(Transfer of equity shares of the Company to Investor Education

and Protection Fund (IEPF)

NOTICE is hereby given to the shareholders of the Company pursuant to the

provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Investor

Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and

Refund) Rules 2016 (The Rules) (as amended). As per the Rules the Company is

required to transfer all the shares in respect of which the dividends have not

been paid /claimed by the shareholders for seven consecutive years or more to

an IEPF Demat Account of the Central Government as per the procedure laid

In compliance with the requirements set out in the Rules, the Company has

dispatched the letters individually to the concerned shareholders, at their

registered address against the account, whose shares are liable to be

transferred to IEPF Demat A/c under the said rules for taking appropriate action.

The Company has uploaded full details of such shareholders and shares due for

transfer to IEPF Demat Account on its website at www.chembondindia.com.

Shareholders are requested to refer weblink www.chembondindia.com/

unclaimed-dividend.html to verify the details of unpaid / unclaimed dividends

and the shares liable to be transferred to IEPF Demat Account and claim the said

unclaimed dividend latest by 7th August, 2021, to avoid transfer of their shares

The unpaid/unclaimed dividends prior to Financial Year 2012-13 have already

been transferred to IEPF/Central Government, as per erstwhile IEPF Rules and

The concerned shareholders can claim the unpaid/unclaimed dividends by

making an application to the Registrar and Share Transfer Agent of the Company

TSR Darashaw Consultants Private Limited, Investor Interface Section, C-101

1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli West, Mumbai - 400 083,

csg-unit@tcplindia.co.in or to Mrs. Suchita Singh, Company Secretary and Nodal

Officer of the Company at the Registered Office of the Company, Tel No. 022-

6264 3000, Fax No: (022) 2768 1294, Email Id - cs@chembondindia.com on or

In case the Company does not receive valid claim from the concerned

shareholder by 7th August, 2021, the shares in respect of which the dividends

are lying unpaid / unclaimed for a period of seven consecutive years shall be

transferred to the IEPF Demat Account as per the provisions of IEPF Rules

without any further notice to the shareholder as per the procedure prescribed

The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares

are liable to be transferred to IEPF Demat Account may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of original share certificate(s) held by them for the purpose of transfer of shares to IEPF Demat

Account as per Rules and upon such issue, the original share certificate(s) which

stand registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. The shareholder may further note that the details

uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of duplicate share certificate(s) by

the Company for the purpose of transfer of shares to IEPF pursuant to the Rules.

transferred to IEPF Demat Account as per the procedure laid down under the

Shareholder may note that both the unclaimed dividend and the shares

transferred to IEPF Authority/Demat Account including all benefits accruing on

such shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority by

before 7th August, 2021 or the date that may be extended.

Tel No. +91-22-66568484 Fax No. +91-22-66568494, Email Id.

to the Demat Account of the IEPF Authority.

the existing provisions of the Companies Act.

in the Rules.

Place: Navi Mumbai

Date: 27th April, 2021

Name and Address of the

DCB Bank Limited

Registered Office: 6th Floor,

Sriniyas Vankatramulu Aithani

Tower A, Peninsula Business Park Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai – 400013 Floor, FC Road, Near Police Ground, Shivajinagar, Pune - 411005

Retail Asset Collection Department: DCB Bank Ltd., Office No. 302, Cello Platina, Third E AUCTION SALE NOTICE (Under Rule 9(1) of the Security Interest (Enforcement) Rules2002)

E-Auction sale notice for sale of immovable Assets under the securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement Of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rule, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the borrower(s), coborrowers and the guarantors in particular, by the Authorized Officer, that the under mentioned property is mortgaged to DCB BANK LIMITED. The Authorized Officer of the Bank

has taken the physical possession under the provision of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. The property will be sold by tender cum public E-auction as mentioned below for recovery of under mentioned dues and further interest, charges and cost etc. as per the below details:-The property will be sold "as is where is" and "as is what is" condition.

Name of the Borrower & Guarantors: Mr. Srinivas Vankatramulu Althani

on Second Floor, Admeasuring area 642 Sq.Fts. i.e. 59.64Sq.Mtrs., and terrace admeasuring about 56 Sq. ft. i.e. 5.20 Sq. Mtrs. In building E-1, Nirman Viva, along with open parking space 100 Sq.Fts. i.e. 09.29 Sq.Mtrs. Situated At Survey No. 11 & 12, 12/2A,12/3 and 11/8. Mauje Ambegaon Budruk, Taluka Haveli District Pune (The Secured)

Mrs. Lalita Srinivas Aithani, M/s. Manikanth Watch Company, Through It's proprietor Mr.

Description of The Immovable Property: All that piece and parcel of Flat No. 207, Situated

Reserve Price EMD (Rs.) Date of E-Auction Type of Possession 4.50.000/-31-05-2021 Date and time of submission of EMD on or before - 29-05-2021 up to 5Pm, with request letter of participation KYC, Pan Card, Proof of EMD at email id - vilas.dhebe@dcbbank.com prashant.joshi@dcbbank.com The intending purchasers/bidders are required to deposit EMD amount either through

Account Name - RAOU Non PDC Collection, Account No.0812955100223. IFSC Code Inspection Date and Time: - 06-05-2021 Between 11 am to 02:00 pm contact to Mr. Sagar Chavan on 8308911221 between 11 am to 4 pm

NEFT/RTGS in the name of the beneficiary, DCB Bank LTD. Branch-Pune Satara Road.

FERMS AND CONDITIONS OF THE E-AUCTION

in e-auction sale proceedings.

 The auction sale shall be "online e-auction" bidding through website https://sarfaesi.auctiontiger.net on the dates as mentioned in the table above with Unlimited Extension of 5 Minutes Bidders are advised to go through the website https://sarfaesi.auctiontiger.net for detailed terms and conditions of auction sale, before submitting their bids and taking part

2) The interested bidders are required to register themselves with the portal and obtain login ID and Password well in advance, which is mandatory for e-bidding, from auction service provider (M/s E-Procurement Technologies Ltd. (Auction Tiger) Ahmadabad (Tel:- 079) 6813 6837/80/90, (M) 9265562821 - 9265562818) Contact Person: Mr. Chintan Bhatt no. 9978591888, Email: chintan.bhatt@auctiontiger.net, support@auctiontiger.net. Please note that, Prospective bidders may avail online training on e-auction from their registered mobile number only.

Online E-auction participation is mandatory in the auction process by making application in prescribed format which is available along-with the offer/tender document on the

Bidders are advised to go through detailed terms and conditions of auction sale before submitting their bids by referring to the link https://www.dcbbank.com/cms/showpage/ page/customer-corner and for further details may directly contact to Mr. Prashant H Joshi/Vilas B Dhebe on 02067253087/02067253001/003 Authorised Officer's of DCB

Date: 28-04-2021

Authorised Officer

DCB Bank Limited

TIME

11:00 A.M. TO

13:00 NOON

DATE

28.05.2021

TIME

11:00 A.M. TO

DATE

28.05.2021

TIME

11:00 A.M. TO

13:00 NOON

DATE 28.05.2021

TIME

11:00 A.M. TO

13:00 NOON

13:00 NOON

C) Rs. 0.25

A) Rs. 27.81

B) Rs. 2.78 C) Rs. 0.25

A) Rs. 343.20

B) Rs. 34.32

A) Rs. 112.45

B) Rs. 11.24

C) Rs. 0.25

C) Rs. 0.25

WEDNESDAY, APRIL 28, 2021

CALLISTA INDUSTRIES LIMITED (Formerly known as CHPL Industries Limited) Baben, Ta-Bardoli, Bardoli, Surat (GJ) 394602

Registered Office: 44 Empire Square, Opp. Vidhyabharti College, CIN: L65921GJ1989PLC098109 | E-mail: chplindustries@gmail.com **Extract of Standalone Annual Audited Financial Results for the** Quarter and Year ended 31st March 2021 (Rs. In Lacs) SI. Particulars Current/ Corresponding Year

3 months ended Quarter Year figures ended in the ending previous year 31/03/2021 31/03/2021 31/03/2020 Total Income from Operations (1.24)(1.36)Net Profit / (Loss) for the period (1.06)(before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period (1.06)(1.24)(1.36)before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period (1.06)(1.24)(1.36)after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for (1.24)(1.36)(1.06)the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] **Equity Share Capital** 304.66 304.66 304.66 (291.93)Reserves (excluding Revaluation (291.93)(290.69)Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year

The above is an extract of the detailed format of quarterly & year to date financial results filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly & year to date financial results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and the company's website (www.chplindustriesltd.com).

(0.04)

(0.04)

(0.04)

(0.04)

(0.03)

(0.03)

Earnings Per Share (of Rs. 10/-

each) (for continuing and

discontinued operations) -

. Basic:

2. Diluted:

The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 27.04.2021.

For Callista Industries Limited (Formerly known as CHPL Industries Limited)

Rashmi Ravi Sharma

Managing Director DIN: 06618645 Date: 27.04.2021

For Advertising in

and Enforcement of Security Interest Act, 2002.

TENDER PAGES

Contact

Jitendra Patil

Mobile No.: 9029012015

of public notice about the same.

Mr/Mrs. AKNATH MANJARE

Resi Add- PLOT NO 194 SHIV

GODADARA, SURAT, GUJARAT,

Resi Add- PLOT NO 194 SHIV

GODADARA, SURAT, GUJARAT,

Resi Add- PLOT NO 194 SHIV

GODADARA, SURAT, GUJARAT,

Mr/Mrs. SOMNATH CHANDRAMAN

NAGAR NEAR DINDOLI

MAJIRE (Guarantor)

NAGAR NEAR DINDOLI

sold/leased/transferred.

Date: 28.04.2021

Place : Palsana

Mr/Mrs. SAVITRIBEN MANJRE (Co

NAGAR NEAR DINDOLI

(Applicant)

395010

395010

Applicant)

Name of the Borrower

67440215

homefirst

following the procedure prescribed under the Rules.

Home First Finance Company India Limited, CIN:U65990MH2010PTC240703. Website: homefirstindia.com, Phone No.: 180030008425

Suchita Singh

Email ID: loanfirst@homefirstindia.com

DEMAND NOTICE U/s 13(2) You the below mentioned borrower has availed loan by mortgaging the schedule mentioned property and you

For Chembond Chemicals Limited

Company Secretary & Nodal Officer

the below mention has stood as borrower/co-borrower guarantor for the loan agreement. Consequent to the defaults committed by you, your loan account has been classified as non-performing asset on 24/03/2021 and 05/04/20201 under the provisions of the Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (in short SARFAESI Act). We Home First Finance Company India Limited have issued Demand Notice u/s 13(2) read with section 13(13) of the SARFAESI Act to the address furnished by you. The said notices are issued as on 23/04/2021 and these notices state that you have committed default in payment of the various loans sanctioned to you. Therefore, the present publication carried out to serve the notice as the provision of Section 13(2) of SARFAESI Act and in terms of provision to the rule 3(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002:

Details of the security

to be enforced	as per Demand Notice
Flat No. 504, Building K, Bhaktidhara Residency-2,	Rs. 13,04,735/- plus
Sayan Gothan Road opp Om Palace Nr Nutan Cinema	further interest
Sayan Surat Surat 394110	and other expenses.
Flat Number 205, Hari Krishna Residency, Sai Vatika	Rs. 8,37,168/- plus
Row House Vibhag - 2, Plot No 14 to 19, block no 275,	further interest
Moje Bagumara, Tal - Palsana Surat Gujarat 394315	and other expenses.
Plot No. 501, Green Park 2, Block no: 25, 26, 30, Beside Shreeji Residency, Nr Haldeharu High School, Haldharu Parab Road, Haldharu Surat Gujarat 394310.	Rs. 11,07,022/- plus further interest and other expenses.
Flat No. 106, Building B, Shree Vinayak Residency Block - B, Plot no - 180 to 183, shree vinayak villa, Moje Dastan, Block No-63, Taluka: Palsana Surat Gujarat 394310	Rs. 9,62,283/- plus further interest and other expenses.
Row House No. 173, Shiv Residency Part 2, Near	Rs. 16,19,578/- plus
Mahadev Villa, Tatithaiya, Saki Road Surat Gujarat	further interest
394305	and other expenses.
Flat No. 305, Building A, Shree Krishna Residency,	Rs. 9,32,057/- plus
Aradhana Greenland, Plot no. 314-334, Jolwa,	further interest
Kadodara Surat Gujarat 394327	and other expenses.
Ward No -3 Sheet NO -3 Chalyta No - 72,73 C.S. No - 225&227 Moje-Devadh Sub Dist Choryasi Dist - Surat / Jalaram Faliya Behind Jalaram Temple Opp. Rajdeep Bungalow Near Devadh Branch Post Office Parvat Gam Devadh Road Devadh Gam Surat / Landmark - PO Surat Gujarat 394210	Rs. 29,41,674/- plus further interest and other expenses.
Flat No. 204, Building B-2 Satyam Shivam Sundaram Residency, Plot no 245 to 255 in Shakti lake City inland of R.S no 99, Block no 95, Village-Nansad, Tal-Kamrej Surat Gujarat 394180	Rs. 8,99,477/- plus further interest and other expenses.
Row House No. 43, SIDDHI RESIDENCY, BLOCK NO	Rs. 9,49,678/- plus
222 & 223 VILLAGE KARELI TAL OLPAD SURAT	further interest
394130	and other expenses.
Plot - 31/A, Dharmanandan Row House, BLOCK NO 63 MOJE DELAD TAL OLPAD SURAT 394211.	Rs. 13,25,483/- plus further interest and other expenses.
Flat No. 207, Plot No 128 to 134, Shiv Residency Part 2,	Rs. 8,12,836/- plus
Block No-314-K/P-1+316, Moje: Tanthaiya, Ta.	further interest
Palsana Surat Gujarat 394305	and other expenses.
Flat No. 104, Building A, Shantikunj Residency, Block	Rs. 9,52,063/- plus
No.78+79+81, Plot-2 Building: A/2 Moje-Sayan, Ta-	further interest
Oldad, DistSurat Surat Gujarat 394130.	and other expenses.
	Flat No. 504, Building K, Bhaktidhara Residency-2, Sayan Gothan Road opp Om Palace Nr Nutan Cinema Sayan Surat Surat 394110 Flat Number 205, Hari Krishna Residency, Sai Vatika Row House Vibhag - 2, Plot No 14 to 19, block no 275, Moje Bagumara, Tal - Palsana Surat Gujarat 394315 Plot No. 501, Green Park 2, Block no: 25, 26, 30, Beside Shreeji Residency, Nr Haldeharu High School, Haldharu Parab Road, Haldharu Surat Gujarat 394310. Flat No. 106, Building B, Shree Vinayak Residency Block - B, Plot no - 180 to 183, shree vinayak villa, Moje Dastan, Block No-63, Taluka: Palsana Surat Gujarat 394310 Row House No. 173, Shiv Residency Part 2, Near Mahadev Villa, Tatithaiya, Saki Road Surat Gujarat 394305 Flat No. 305, Building A, Shree Krishna Residency, Aradhana Greenland, Plot no. 314-334, Jolwa, Kadodara Surat Gujarat 394327 Ward No -3 Sheet NO -3 Chalyta No - 72,73 C.S. No - 225&227 Moje-Devadh Sub Dist Choryasi Dist - Surat / Jalaram Faliya Behind Jalaram Temple Opp. Rajdeep Bungalow Near Devadh Branch Post Office Parvat Gam Devadh Road Devadh Gam Surat / Landmark - PO Surat Gujarat 394210 Flat No. 204, Building B-2 Satyam Shivam Sundaram Residency, Plot no 245 to 255 in Shakti lake City inland of R.S no 99, Block no 95, Village-Nansad, Tal-Kamrej Surat Gujarat 394180 Row House No. 43, SIDDHI RESIDENCY, BLOCK NO 222 & 223 VILLAGE KARELI TAL OLPAD SURAT 394130 Plot - 31/A, Dharmanandan Row House, BLOCK NO 63 MOJE DELAD TAL OLPAD SURAT 394211. Flat No. 207, Plot No 128 to 134, Shiv Residency Part 2, Block No-314-K/P-1+316, Moje: Tanthaiya, Ta. Palsana Surat Gujarat 394305 Flat No. 104, Building A, Shantikunj Residency, Block No-78+79+81, Plot-2 Building: A/2 Moje-Sayan, Ta-

You are hereby called upon to pay Home First Finance Company India Limited within the period of 60 days from the date of publication of this Notice the aforesaid amount with interest and cost failing which Home First Finance Company India Limited will take necessary action under the Provisions of the said Act against all or any one or more of the secured assets including taking possession of secured assets of the borrowers, mortgagors and the guarantors. The power available to the Home First Finance Company India Limited under the said act include (1) Power to take possession of the secured assets of the borrowers/guarantors including the rights to transfer by way of lease, assignment of sale for releasing secured assets (2) Take over management of the secured assets including rights to transfer by ways of lease, assignment or sale and realize the secured assets and any transfer as of secured assets by Home First Finance Company India Limited shall vest in all the rights and relation to the secured assets transferred as it the transfer has been made by you. In terms of the Provisions of the Section 13(13) of the said act, you are hereby prohibited from transferring, either by way of sale, lease or otherwise (other than in the normal course of your business), any of the secured assets as referred to above and hypothecated/mortgaged to the Home First Finance Company India Limited without prior consent of the Home First Finance Company India Limited.

Date: 28/04/2021 Place : Surat.

AUTHORISED OFFICER. Home First Finance Company India Limited

ण อาบาราย हो हा हो हो हो ए เลือง เล

OPP RAMKRISHNA AASHRAM, RAJKOT-360001, MO. 8488020562, Email: cs8304@pnb.co.in. PUBLIC E-AUCTION NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES ON 28.05.2021

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6)

of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the constructive/physical/ symbolic possession of which has been taken by the Authorized Officer of the Bank/ Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" on the date as mentioned in the table herein below, for recovery of its dues due to the Bank/ Secured Creditor from the respective borrower (s) and guarantor (s). The reserve price and the earnest money deposit will be as mentioned in the table below against the respective properties.

SCHEDULE OF THE SECURED ASSETS

Date of E-Auction - 28-05-2021, LAST DATE OF SUBMISSION OF EMD AND BID DOCUMENTS: 27.05.2021 up to 5.00 PM -Date & Time of Inspection - Date 21 05 2021 / Retween 12 nm to 4 nm)

t	Name of Branch	Detail of Immovable Properties	E) Dt. Of Demand Notice u/s 13(2) of SARFESI Act 2002	Price (Rs. In Lacs) B) EMD (Rs. In Lacs) C) Bid Increase	Date/Time of E-Auction
	Name of Account	Mortgaged/ Owner's Name	F) Outstanding Amount G) Possession Date u/s 13(4)		
		(Mortgagers of propert(les))	of SARFESI Act 2002 H) Nature of Possession Symbolic / Physical / Constructive		
	AYUB AMAD RANANI PNB-BO: SUKHPAR (647900)	PLOT NO 28, SUB PLOT NO 28/A, RS NO 501, "SHREE LAXMINARAYAN NAGAR" (ROYAL CITY) BHUJ, KUTCH. OWNERS: AYUB AMAD RANANI PHYSICAL POSSESSION	E) 04.01.2018 F) RS. 2620302/- + FURTHER INTEREST - RECOVERY IF ANY G) 25.02.2020 H) PHYSICAL POSSESSION	A) Rs. 9.35 B) Rs. 0.93 C) Rs. 0.25	DATE 28.05.2021 TIME 11:00 A.M. TO 13:00 NOON
	M/S SWAMINARAYAN INDUSTRIES PNB-BO: MAKKAM CHOWK RAJKOT (057320)	COMMERCIAL OFFICE NO 305 ADMEASURING 15.32 SQ MTRS & 308 ADMEASURING 15.32 SQ MTRS , TOTAL BUILT UP AREA 30.64 SQ MTRS, CITY SURVEY NO 3473 PAIKI, CITY SURVEY WARD NO 7/2, RANGOLI COMMERCIAL COMPLEX, GONDAL ROAD, RAJKOT-360002. (OWNER: SH. KISHORBHAI NARAYANBHAI RATHOD) SYMBOLIC POSSESSION	E) 05.11.2018 F) Rs. 2226711/- + Further interest - Recovery if any G) 23.01.2019 H) SYMBOLIC POSSESSION	A) Rs. 8.10 B) Rs. 0.81 C) Rs. 0.25	28.05.2021 TIME 11:00 A.M. TO 13:00 NOON
	RAJESHBHAI JIVRAJBHAI PARMAR PNB-BO:JUNAGADH (023800)	RESIDENTIAL HOUSE SITUATED AT GOMTINANDAN PART A SUB PLOT NO 19 BLOCK NO 1 SHREEJI NAGAR OFF SANTESHWAR ROAD JOSHIPARA JUNAGADH (OWNER: RAJESHBHAI JIVRAJBHAI & DIPMALA RAJESHBHAI PARMAR) (SYMBOLIC POSSESSION)	E) 27.01.2017 F) Rs. 12,87,448.31/- + Further interest-Recovery if any G) 22.11.2017 H) SYMBOLIC POSSESSION	A) Rs. 10.60 B) Rs. 1.06 C) Rs. 0.25	DATE 28.05.2021 TIME 11:00 A.M. TO 13:00 NOON
	JITENDRA DHIRAJLAL KACHADIYA PNB BO-JUNAGADH (023800)	RESIDENTIAL HOUSE SITUATED AT BLOCK NO C2 PLOT NO 82 NARS NO 44/3/1 AND 44/3/2 RADHARAMAN PARK MAUJE JOSHIPARA JUNAGADH (OWNER JITENDRA DHIRAJLAL KACHADIYA) (PHYSICAL POSSESSION)	E) 22.07.2016 F) Rs.17,03,690 /- Further interest-Recovery if any G) 10.01.2019 H) PHYSICAL POSSESSION	A) Rs. 10.00 B) Rs. 1.0 C) Rs. 0.25	DATE 28.05.2021 TIME 11:00 A.M. TO 13:00 NOON
	KISHORBHAI KESHAVBHAI BHIMANI PNB BO-JUNAGADH (023800)	R.S.NO.129/1 PAIKY, PLOT NO.29 PAIKY SWASTIK NAGAR, NEAR MADHAV PALACE APARTMENT KHAMDHROL, JUNAGADH. (OWNER: KISHORBHAI KESHAVBHAI BHIMANI) (PHYSICAL POSSESSION)	E) 03.04.2018 F) Rs. 991428/- Further interest-Recovery if any G) 14.08.2019 H) PHYSICAL POSSESSION	A) Rs. 6.20 B) Rs. 0.62 C) Rs. 0.25	DATE 28.05.2021 TIME 11:00 A.M. TO 13:00 NOON
	VINAYAK GINNING & PRESSING FACTORY PNB BO-JUNAGADH (023800)	FACTORY LAND & BUILDING AT S.N. 79P, 80P, 81P, 82P, VILL DAGAD, TAL:- MANAVADAR, DIST JUNAGADH (OWNER: VINAYAK GINNING & PRESSING FACTORY) (PHYSICAL POSSESSION)	E) 18.08.2011 F) Rs. 5,65,85,288/- Further interest- Recovery if any G) 26.11.2011 H) PHYSICAL POSSESSION	A) Rs. 175.44 B) Rs. 17.54 C) Rs. 0.25	DATE 28.05.2021 TIME 11:00 A.M. TO 13:00 NOON
	M/S PARAG ENTERPRISES PNB-BO: VERAVAL (376800)	1. ALL THAT PART AND PARCEL OF THE IMMOVABLE PROPERTY, IE INDUSTRIAL LAND & BUILDING AT PLOT NO. 14,15,16,17, (TOTAL LAND ADM. 436.90SQM), RS NO312/1, VILLAGE: BHALPARA, TALUKA:-VERAVAL, DISTT: GIR SOMNATH (GUJARAT), OWNER: MR. KANAIYALAL SUNDARDAS AHUJA SYMBOLIC POSSESSION	E) 17.07.2018 F) RS. 7438642/- + FURTHER INTEREST - RECOVERY IF ANY G) 13.02.2019 H) SYMBOLIC POSSESSION	A) Rs. 30.91 B) Rs. 3.09 C) Rs. 0.25	DATE 28.05.2021 TIME 11:00 A.M. TO 13:00 NOON
	M/S PARAG ENTERPRISES PNB-BO: VERAVAL (376800)	ALL THAT PART AND PARCEL OF THE IMMOVABLE PROPERTY, IE RESIDENTIAL LAND OF PLOT NO. 13 & 14 (TOTAL LAND 316.61SQM), RS NO1468 & 1469, VERAVAL, TALUKA:- VERAVAL, DIST:- GIR SOMNATH (GUJARAT), OWNER: MR. KANAIYALAL SUNDARDAS AHUJA SYMBOLIC POSSESSION	E) 17.07.2018 F) RS. 7438642/- + FURTHER INTEREST - RECOVERY IF ANY G) 13.02.2019 H) SYMBOLIC POSSESSION	A) Rs. 10.50 B) Rs. 1.05 C) Rs. 0.25	DATE 28.05.2021 TIME 11:00 A.M. TO 13:00 NOON
100000	M/S PARAG ENTERPRISES	ALL THAT PART AND PARCEL OF THE IMMOVABLE PROPERTY, IE RESIDENTIAL LAND OF PLOT NO. 42 (TOTAL LAND 81.28SQM), RS NO274/1-2, JALARAM NAGAR VERAVAL TALLIKA: VERAVAL DIST: GIR SOMNATH (GILLARAT)		A) Rs. 3.93 B) Rs. 0.39 C) Re. 0.25	DATE 28.05.2021 TIME

Details of the encumbrances known to the secured creditors: Not Known

TERMS AND CONDITION OF E-AUCTION SALE: - 1. The sale shall be subject to the Terms & Conditions prescribed in the Security interest (Enforcement) Rules, 2002 For detailed term and conditions of the sale, please refer https://www.ibapl.in, http://www.mstcecommerce.com/& www.pnbindia.in

PLANT & MACHINERY USED FOR FROZEN SEA FOOD & COLD STORAGE UNIT & E) 10.10.2019

(GUJARAT), ADM 3000SQM, STANDING IN THE NAME OF M/S KARTIK COLD INTEREST - RECOVERY IF ANY

Date: 28.04.2021, Place: Rajkot Punjab National Bank, Secured Creditor STATUTORY 15/30 DAYS SALE NOTICE UNDER RULE 8(6) OF THE SARFAESI ACT, 2002 The borrower/guarantor/Mortgagor is hereby notified to pay the demand amount as mentioned above along with interest and cost till the date of payment on or before the last date of submission of the bid i.e 27.05.2021 upto 5pm failing which the property will be sold as per the above sale notice

financialexp.epar.in

No.

2.

3.

VASTU HOUSING FINANCE CORPORATION LTD

Unit 203 & 204, 2nd Floor, "A" Wing, Navbharat Estate, Zakaria Bunder Road,

Sewri (West), Mumbai 400015. Maharashtra. CIN No.: U65922MH2005PLC272501

Demand Notice Under Section 13(2) of Securitisation Act of 2002

Whereas, Vastu Housing Finance Corporation Ltd through its head office Mumbai, Notice

issued to the following borrowers / guarantors / mortgagers have defaulted in the

repayment of principal and payment of interest of credit facilities obtained by them from the

VHFCL and said facilities have turned to be Non Performing Assets. The notices were

issued to them under section 13(2) of Securitisation and Reconstruction of Financial

Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 on their last known addresses

however the same have returned un-served and as such they are hereby informed by way

Date and Amount of

Demand Notice

Under Sec. 13(2)

Loan Account No.

15-April-2021

Lakhs Eighty

Only) as on

31/03/2021, Plus

unapplied interest

on the aforesaid

amount together with

incidental expenses.

cost, charges etc.

HL0000000013286

The steps are being taken for substituted service of notice. The above borrowers, co-

borrowers and/or their guarantors (where ever applicable) are advised to make the

payments of outstanding within 60 days from the date of the publication of this notice

failing which further steps will be taken after the expiry of 60 days of the date of this

notice as per the provision of Securitisation and Reconstruction of Financial Assets

Please be informed that the said notice is also under section 13(13) informing the

borrowers/guarantors/mortgagors that the said mortgaged property should not be

Description of

Mortgaged

property

Plot No. 153, Sai Aagan

Flora, Jolva, Palsana

Bounded As follows -

North – Plot no.152

South - Plot no.154

Rs. 8,80,066/- (Eight | Flora, Jolva, Nr. Aaradhana

Thousand Sixty Six | Palsana Guiarat 394305

from the date of NPA, East – Lagoo Plot

at the contractual rate West - Society Road

Authorized Officer.

VASTU HOUSING FINANCE CORPORATION LTD

Residency, Nr. Aaradhana

Landline No.:

Amount due as on

PNB-BO:

DANGAR

PNB BO:

RAJKOT

KARTIK COLD

STORAGE

12. KARTIK COLD

STORAGE

VERAVAL (376800)

KRUNAL CHANDULAL

NIRMALA CONVENT

PNB BO: VERAVAL

PNB BO: VERAVAL

NAGAR, VERAVAL, TALUKA: - VERAVAL, DIST: - GIR SOMNATH (GUJARAT),

RESIDENTIAL HOUSE BUILDING "SHIV KRUPA", AXCHER NAGAR, STREET NO -2.

FACTORY LAND & BUILDING SITUATED AT R.S. NO.-1781 & 1876, PLOT NO.-1308.

GIDC ESTATE, PRABHAS PATAN, TALUKA:- VERAVAL, DISTT:- GIR SOMNATH

OWNER: MR. KANAIYALAL SUNDARDAS AHUJA

OWNER: CHANDULAL AMRUTLAL DANGAR

STORAGE OWNER: KARTHIK COLD STORAGE

SYMBOLIC POSSESSION

SYMBOLIC POSSESSION

SYMBOLIC POSSESSION

SYMBOLIC POSSESSION

OWNER: KARTHIK COLD STORAGE

ALLIED ITEMS

GANDHIGRAM, RAJKOT-360007

INTEREST - RECOVERY IF ANY

H) SYMBOLIC POSSESSION

F) RS. 1460483/- + FURTHER

INTEREST - RECOVERY IF ANY

H) SYMBOLIC POSSESSION

F) RS. 23112368/- + FURTHER

H) SYMBOLIC POSSESSION

F) RS. 23112368/- + FURTHER

INTEREST - RECOVERY IF ANY

H) SYMBOLIC POSSESSION

G) 13.02.2019

E) 02.06.2017

G) 16.04.2018

E) 10.10.2019

G) 24.01.2020

G) 24.01.2020

दैनिक कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी घट!

ं जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशीही कोरोना रुग्णांची मृत्यूसंख्या नव्वदहून खाली नोंदवली गेली. १५ एप्रिलनंतर प्रथमच दैनिक रुग्णांची संख्या सहा हजारांहून खाली नोंदवल्या गेल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. २४ तासांत जिल्ह्यात ८९ नवीन करोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू तर नवीन ५ हजार ६५० नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली.

नागपूरच्या शहरी भागात १५ एप्रिल २०२१ रोजी ३ हजार ४५८, ग्रामीण २ हजार ३५०, जिल्ह्याबाहेरील ५ असे एकूण जिल्ह्यात ५ हजार ८१३ कोरोना रुग्ण आढळले होते. त्यानंतर रुग्णसंख्या सहा हजारांवर गेली होती. गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यात सात ते आठ हजारांच्या दरम्यान रुग्ण आढळत होते. त्यामुळे चिंता वाढली असतानाच गेल्या २४ तासांत शहरात ३ हजार ६६०, ग्रामीण २ हजार १८२, जिल्ह्याबाहेरील १० असे एकूण ५ हजार ८५० रुग्ण आढळले. त्यामुळे आंशिक दिलासा मिळाला आहे. नवीन रुग्णांमुळे शहरातील आजपर्यंतच्या कोरोनाग्रस्तांची संख्या २ लाख ७७ हजार ५५५, ग्रामीण १ लाख १ हजार २२३, जिल्ह्याबाहेरील १ हजार २०२ अशी एकूण ३ लाख ७९ हजार ९८० रुग्णांवर पोहोचली आहे. दिवसभरात शहरात ५४, ग्रामीण २५, जिल्ह्याबाहेरील १० अशा एकूण ८९ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या ४ हजार ३०१, ग्रामीण १ हजार ७०४, जिल्ह्याबाहेरील १ हजार २० अशी एकूण ७ हजार २५ रुग्णांवर पोहोचली आहे. दरम्यान, शहरात दिवसभरात ३ हजार ७७२, ग्रामीण २ हजार १४९ असे एकूण ५ हजार ९२१ व्यक्ती कोरोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या कोरोनामुक्तांची संख्या २ लाख २६ हजार १२२, ग्रामीण ६९ हजार ४९५ अशी एकुण २ लाख ९५ हजार ६१७ व्यक्तींवर पोहोचली आहे.

विदर्भात करोनाचे २७४ मृत्यू

विदर्भाच्या अकरा जिल्ह्यात मृत्यूसंख्या वाढली आहे. २४ तासांत येथे २७४ कोरोना रुग्णांचा मृत्यू तर १३ हजार ६००



नवीन रुग्णांची भर पडली आहे. यवतमाळमध्ये दिवसभरात आजपर्यंतच्या सर्वाधिक ४५ रुग्णांचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे. नागपूरच्या शहरी भागात दिवसभरात ५४, ग्रामीण २५, जिल्ह्याबाहेरील १०, असे एकूण ८९ रुग्णांचा मृत्यू झाला. येथे २४ तासांत ५ हजार ८५० नवीन रुग्णांची भर पडली. भंडाऱ्यात २२ रुग्णांचा मृत्यू तर ७३२ रुग्ण, अमरावतीत १० मृत्यू तर ८६९ नवीन रुग्ण, चंद्रपूरला २३ मृत्यू तर १ हजार ५२९ रुग्ण, गडचिरोलीत १३ मृत्यू तर २७२ रुग्ण, गोंदियात १७ मृत्यू तर ६०३ रुग्ण, यवतमाळला ४५ मृत्यू तर १ हजार ३२३ रुग्ण, वाशीमला ४ मृत्यू तर ३५२ रुग्ण, अकोल्यात १६ मृत्यू तर ३७१ रुग्ण, बुलढाण्यात ८ मृत्यू तर ९८३ रुग्ण, वर्धा जिल्ह्यात २७ मृत्यू तर ७१६ नवीन रुग्ण आढळले. दरम्यान, रुग्णसंख्या बऱ्याच दिवसांनी १४ हजारांच्या खाली गेल्याने आंशिक दिलासा मिळाला आहे. विदर्भातील एकूण मृत्यूंमध्ये नागपूर जिल्ह्यातील ३२.४८ टक्के मृत्यूंचा समावेश आहे.

९३७ मे.टन प्राणवायूचा साठा उपलब्ध

नागपूर शहर व जिल्ह्याला प्राणवायूचा पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. जिल्ह्यात रविवारी ३७.५८ मेट्रिक टन साठा उपलब्ध झाला आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता बाधितांवर उपचार करणाऱ्या डेडिकेटेड कोविड रुग्णालयांना दररोज सरासरी १४८ मेट्रिक टन प्राणवायूची गरज लागते. तसेच विभागातील इतर जिल्ह्यांना ५० टन ऑक्सिजन या यानुसार विभागासाठीचे नियोजन करण्यात आले आहे, विभागातील तसेच शेजारच्या जिल्ह्यातील इस्पात उद्योगातून

वाळूज महानगर, दि. २६, (प्रतिनिधी) : बजाजनगर येथे रविवारी जलवाहिनीच्या

भूमिपुजनासाठी गर्दी जमवल्या प्रकरणी आमदार संजय शिरसाठ यांच्यासह पस्तीस ते

चाळीस पदाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. परिसरात करोना रुग्णांचे

प्रमाण वाढत असताना सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने नियम तोडून गर्दी जमवत स्वतः

सह इतरांचा जीव धोक्यात घालून सुरक्षित वावर ना करता कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत

कार्यक्रम घेतला. परिसरात संचारबंदी असूनही बजाजनगरातील जयभवानी

जास्तीत जास्त प्राणवायू उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. नागपूर जिल्ह्यासाठी आज ७८ मेट्कि टन प्राणवायुचा पुरवठा झाला. नागपूर जिल्ह्यात रविवारी सायंकाळपर्यंत १३७.५ मेट्रिक टन प्राणवायुचा साठा असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे नोडल

प्राणवायूच्या पुरवठ्यासाठी १५ टॅंकरचा वापर करण्यात येत आहे. टॅक्स एअरमार्फत बाहेरील राज्यातून टॅंकरद्वारा ऑक्सिजनचा पुरवठा होत

पालकमंत्र्यांवर शस्त्रक्रिया शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून ते जिल्ह्यातील कोरोना स्थितीवर लक्ष ठेवून आहेत. त्यांच्या स्विय सहायकाने दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्यास सांगितले आहे. तरी देखील ते नागपूर जिल्ह्यातील प्राणवायू पुरवठा, रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा आणि विविध रुग्णालयात खाटा वाढवणे तसेच प्राणवायूचे प्लॉन्ट लावण्याच्या पयार्याचा आढावा घेत आहेत.

सिम्बॉयसिस, अग्रेसेन भवनात कोविड केंद्र वाठोड्यातील सिम्बॉयसिस विद्यापीठ, गांधीबाग आणि रविनगर चौकातील अग्रेसन भवन येथे कोविड केअर केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापालिके च्यावतीने देण्यात आली आहे. कोरोनाचे रुग्ण सर्वच ठिकाणी वाढत आहेत. नागपूरमध्ये आरोग्य सुविधा अधिक असल्याने इतर जिल्ह्यातील रुग्णही नागपूरमध्ये येऊ लागले आहेत, त्यामुळे नागपरमध्ये कोविड केअर केंद्र वाढवण्याची गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन वाठोडा येथील सिम्बॉयसिस विद्यापीठ आणि गांधीबाग आणि रविनगर चौकातील अग्रेसने भवन येथे कोविड केअर केंद्र सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी वरील जागा अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. तेथे लवकरच कोविड केंद्राच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी कळवले आहे.

अकरा हजार सहाशे

(प्रतिनिधी) रेकॉर्डब्रेक प्रतिबंधाची लस दोन दिवसांच्या गर्दी होती. शासनाच्या करण्यात आली. पालिकेच्या जास्तीत जास्त सुरक्षा कवच मिळावे उद्देशाने पालिकेने आले आहेत, खासगी पाच संपल्यामुळे झाले नव्हते. शनिवारी

करण्यात आली होती. या ठिकाणी देखील दुपारनंतर लसीकरण बंद करण्यात आले. पालिकेने शासनाकडे कोविशिल्ड लसीचा दीड लाखांचा तर कोव्हें क्सिन लशींचा २५ हजारांचा साठा मिळावा अशी मागणी केली आहे. त्यापैकी रविवारी (२५ एप्रिल) सकाळी कोव्हिशील्ड लसींचा २५ हजारांचा साठा त्यामुळे सोमवारपासून लसीकरणाची मोहीम पूर्ववत करण्यात सर्वच लसीकरण केंद्रांवर सकाळपासून नागरिकांची गर्दी होती. लसीकरण केंद्रांवरील कर्मचारी कोरोना करण्याची नागरिकांना करीत एकद गर्दी होऊनये म्हणून टप्प्या टप्प्याने नागरिकांना लसीकरण केंद्रात बोलावले ७८०० जणांना लसीचा डोस देण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले होते; पण प्रत्यक्षात ११ हजार ६२१ जणांना लस देण्यात आली अशी माहिती पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली. त्यात लशीचा डोस घेतलेल्यांची संख्या ६६८७ आहे, तर डोस घेतलेल्यांची संख्या ४९३४ आहे. १६ जानेवारीपासून आतापर्यंत दोन करोना प्रतिबंधासाठी लस घेतली आहे.

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

PUBLIC NOTICE

MR. VISHAL KATKAR was a Joint Member of the RNA Courtyard Chs Ltd Situated at plot oo. 44/48, Dr B.A. Road Opp. Sector 8, Shanti Nagar, Opp. P.V. Doshi Hospital, Mira Road (E), Dist Thane 401107 hold flat no C-802. (E), Dist I hane 40/1107 hold flat no C-802. The said member passed away on 24th Jan 2021, now his wife the only legal heir and 2nd owner of the flat has applied for sole membership as per law and nominated daughter Riya Vishal Katkar as her nominee 100% Society hereby invites claim or objection from any other heir or other claimants / objectors to the deceased aimants / objectors to the deceased ember within a period of 15 days from the ublication of this notice with copies of lega ocuments proof of received society or el

For RNA Courtyard CHS Ltd Chairman / Secretary / Treasurer

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशीत (१) श्रीमती मधुबेन जगदीशमाई मुंजानी, (२) श्री. प्रफुल जगदीशमाई मुंजानी हे खोली क्र.ए-प्लॉट क्र.१५९, गोराई(२) ममता को-ऑप हौ. सोसायटी लि., आरएससी-२६, गोराई(२) ोरिवली (प.), मुंबई-४०००९१ या जागेचे श्र प्रदेश सिताराम सावंत यांच्यासह दिनांव ९.०८.२००७ रोजीचे नोंदणीकृत विक्र कुरारनामा क्र. बीडीआर११-०६७१९-२००७ दि.०९.०८.२००७ नुसार मालक आहेत. सद ालमत्ता **(१) श्रीमती मधुबेन जगदीशभ** मुंजानी, (२) श्री. प्रफुल जगदीशभाई मुंजानी यांच्याद्वारे गृहकर्जाकरिता आयडीबीआय बॅकेकडे नारण ठेवर्ले आहे. सदर खोली जागेबाबत[,] प्रधिकार दस्तावेज आयडीबीआय बँकेकडे जम होतील जे स्टॉक होल्डींग कॉपोरेशन ऑफ इंडिय लेमिटेडच्या भांडार जागेत दिनांक ११ डिसेंब २०१७ रोजी लागलेल्या आगीत संपूर्णपणे हान झालेले आहेत.

जर कोणतेही कायदेशीर वारसदार किंवा व्यक्तींन पदर खोलीबाबत विक्री, अदलाबदल, अधिभा बक्षीस. न्यास. वारसाहक्र. ताबा. भाडेपद तारण, मालकीहक किंवा अन्य इतर प्रका कोणताही दावा/अधिकार असल्यास त्यांनी लेखी वरुपात कागदोपत्री पुराव्यांसह आजच्य ारखेपासून **१५ दिवसांत** खाली नमृद केलेल्य ान्यावर केळवावे. अन्यथा असे समजले जाईत की, कोणाही व्यक्तीस सदर जागेवर दावा नाही आज दिनांकीत २८ एप्रिल, २०२१ संतोष एम. पितळे

वकील व भारत शासन नोटरी १०/डी-८, कल्पतरु को-ऑप ही सोसायटी ले., सुविद्या शाळेजवळ, गोराई(१), बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९१.

जाहिर नोटीस

आम जनतेस सूचना देण्यात येते कि **दिवंग**त श्री. मनुभाई कनाडीया हे रूम. क्र. अ-३६ ारकोप, अमरज्योती गृहनिर्माण संस्था मर्यादि प्लॉट क्र. ५५८. आर.एस.सी. ५१. सेक्टर-०५ वारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६(क्षेत्रफळ २५ मीटर. सीटीएस क.१-क-१. ग गंदिवली, तालुका - बोरीवली येथील मालक आहे सदर श्री. मनुभाई कनाडीया हे २८/११/२०१२ रोर्ज मयत झाले व त्यांची पत्नी **श्रीमती जयावेन मनुभा**ई **५ नाडीया** जिवंत आहेत.

माझे अशील श्रीमती जयाबेन मनुभाई कनाडी गंच्या नावे असलेल्या ना-हरकत प्रमाणपत्र अर्थात फिडेव्हिट ऑफ एन.ओ.सी. (नोटीरील क्र ९०/पान क. ६७) **१. श्री. पंकज मनुभा** नाडीया २. राजेश मनुभाई कनाडीया ३. रूप मिस्त्री (आधीचे नाव - रूपा मनुभाई कनाडीया यांनी संदर मयत मालक हयांचे कायदेशीर वारस रतनिधी म्हणन म्हाडाला वरील रूमची थकबार्क ान करण्याकरिता हस्तांतरण व एन.ओ.सी करि ार्ज केला आहे. माझे वरील निर्देशक अशील हयांर्न सर्व त्यांचे संबंधित व कुटंबाचे सभासद व वारस दावेदार हयांच्याकडून वैध दावे व आक्षेप मागवीत आहं <u>सेच कोणत्याही तिसऱ्या पक्षाचे हितसंबंध, हक्व</u> भधिकार, दावे व आक्षेप जे सदर रूम / शेअ: वधित असल्यास सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारर ०७ दिवसांच्या आत वैध दस्तावेज हयांच्यासह ग्वीत आहेत व सदरकरिता दावे व आक्षेप ह्यांच बंधात काही असल्यास ते माझ्या कार्यालया अक्रमौलेजमेंट/पोचपावती पाठवावे. जर कोणतेही दार् आक्षेप हया संबंधित वरील कालावधीच्या आत खेकत न झाल्यास सदर प्रकरण माझे अशिल ग्सतील व त्यानतंर सदर अधित्यागीत मानले जार्ते त्यानंतर कोणतेही दावे कोणत्याही स्वरूपात गृहि ारले जाणार बाहीत.

श्री. निखिल नि. दीक्षि नांक : २८-०४-२०२१ अधिवन्ता, उच्च न्यायालय ५८/अ/२६, अमरज्योती गृहनिर्माण संस्था मर्या सेक्टर-०५, चारकोप, कांदिवली (प), मुंबई-६।

PUBLIC NOTICE

Rakesh Kunj Co-op HSG SOC LTD. having address at Kalikund Jain Derasar marg, nea Jain Temple . Santacruz (East). Mumbai 00055, and holding Flat No. 13, Third floo n building of the Society, died on 25/12/2019 without making any nomination/ Will. he Society hereby Invites claims ar

objections from the heir or heirs or othe claimants/objectors to the transfer of the said hares and interest of the deceased memb in the capital property of the society within period of 21 days from the publication of this otice, with copies of such documents and other proofs in support of his claims/objection for transfer of shares and interest of the eceased member in the capital/property of the society. If no claims/objections ar eceived within the period prescribed above the society shall be free to deal with th shares and interest of the deceased members n the capital/ property of the society in such nanner as are provided under the byelaw f the society. The claims/objections if an eceived by the society for the transfer shares and interest of the deceased members the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under th e-laws of the society.

anyone has objection to the sai ransaction, kindly contact us within 14 days

> For Rakesh Kuni Co-c Hsg. Soc. Ltd Secretary

Place : Mumbai

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री, कष्णा चोखानी व श्रीमर्त अनिता कृष्णा चोखानी हे फ्लॅट क्र.ए-५/७, २रा मजला, क्षेत्रफळ ४३५ चौ.फु., इमारत क्र.ए-५ एमसेसे को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड मुंदर नगर, एस.व्ही. रोड, मालाड (प.), मुंबई , १०००६४, जमीन सर्व्हे क्र.२८७, संब-प्लॉट क्र २३ए, सीटीएस क्र.३३/४, गाव चिंचवली, मालाड तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा या सव मधिभार, दावा व मागणीपासून मुक्त असलेल जागेचे मालक आहेत.

परोक्त मालमत्तेचे दस्तावेजाच्या मुळ मालिव अर्थात दिनांक ०३.१०.१९७०, २२.१२.१९७३ व २०.०४.१९८४ रोजीचे मुळ करारनामा हरवले, गहाळ झाले आहेत आणि ॲंत्यंत शोध घेतल्यानंतरह मापडलेले नाही.

जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागासंदर्भा गरसाहक्क, शेअर, विक्री, तारण, भाडेपट्टा, मालकी हक्क, परवाना, बक्षीस, अदलाबदल, न्यास, ताब किंवा अधिभार किंवा अन्य इतर प्रकारे कोणताह दावा किंवा अधिकार असल्यास त्यांनी सर्व मुब स्तावेजांसह लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्त्यांन त्यांचे कार्यालय सी-२४, आकुर्ली सृष्टी कोहौसोलि प्लॉट क्र.३३, म्हाडा रोड क्र.३, लोखंडवात टाऊनशिप, आकुर्ली रोड, कांदिवली (पुर्व), मुंबई ४००१०१ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासू १५ (पंधरा) दिवसात कळवावे. अन्यथा अर् यक्तींचे दावा त्याग आणि/किंवा स्थिगित केले आहे असे समजले जाईल. आज दिनांकीत २८ एप्रिल, २०२१

दयाशंकर यादव

सही/**-**

तेल उच्च न्यायालय

Hon. Secretary

पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्यावर

जणांनी घेतली लस



औरंगाबाद शहरात सोमवारी लसीकरण झाले. दिवसभरात अकरा हजार ६२१ जणांची करोना घेतली. खंडानंतर लसीकरण नागरिकांची महापालिकेने निर्देशानुसार लसीकरणाची मोहीम सुरू केली आहे. १६ जानेवारीपासून ही मोहीम सुरू सरकारने नेमून दिलेल्या टप्प्यानुसार माध्यमातन लसीकरण केले जात आहे. नागरिकांना लसीकरणाचा लाभ व्हावा व या एप्रिलपासून मेगा लसीकरण मोहीम सुरू केली आहे. या महिमेसाठी ११५ वॉर्डांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात त्याशिवाय केंद्रांमधून लसीकरण केले जात आहे. सार कार कडूनक डून मिळालेल्या लसींचा साठा शुक्रवारी लसीकरण

दळवी, तालुका प्रमुख हनुमान भोंडवे, बबन सुपेकर, कृष्णा राठोड, कैलास चव्हाण सुनील काळे, जितेंद्र जैन, कैलास भोकरे, पोपट हंडे, शिल्पा नरवडे, नीलेश सोनवणे, अंबादास जाधव, प्रेमदास रगडे, संतोष निकम, मारुती साठे, अर्चना जाधव, सुनीता गाडे, शिल्पा नरवडे, सविता काकडे व इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. डावात माचाळा पार्टीचे कार्याध्यक्ष भारत फुलारे यांनी या प्रकरणी पोलिस आयुक्तांना निवेदन दिले होते. अंमलदार विनोद नितनवरे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला 🛺 हे. पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरी 🖝

ठिकाणीच

केमबॉण्ड केमिकल्स लिमिटेड

एमआयडीसी, महापे, नवी मुंबई-४००७१० दर.:+९१-२२-६२६४३०००, फॅक्स:+९१-२२-२७६८१२९४, ई-मेल: cs@chembondindia.com, वेबसाईट: www.chembondindia.com

संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतर व परतावा) अधिनियम, २०१६ (नियम) (सुधारित) च्या तरतुदीनुसार कंपनीच्या भागधारकांना सूचना देण्यात येत आहे. नियमानुसार निर्धारित प्रक्रियेअंतर्गत केंद्र शासनाच्या आयईपीएफ डिमेंट खात्यात सलग ७ वर्ष किंवा अधिक काळाकरिता भागधारकाद्वारे दावा न केलेले/देण्यात न आलेले लाभांशबाबत सर्व शेअर्स हस्तांतर करणे आवश्यक

शेअर्स आयर्डपीएफ डिमॅट खात्यात योग्य कारवाईकरिता सदर नियमाअंतर्गत हस्तांतर करण्यास पात्र आहेत त्यांचे खात्यासमोर नोंद पत्त्यावर वैयक्तिक पत्रव्यवहार

अशा भागधारकांचे आणि आयईपीएफ डिमॅट खात्यात हस्तांतरणास देय शेअर्सचे संपुर्ण तपशील कंपनीने त्यांच्या <u>www.chembondindia.com</u> वेबसाईटवर अपलोड केले आहे. भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी देण्यात न आलेले/ दावा न केलेले लाभांश तपशील आणि आयईपीएफ डिमॅट खात्यात हस्तांतरणास देय शेअर्स पडताळणीसाठी www.chembondindia.com/unclaimeddividend.html वेबलिंकचा संदर्भ घ्यावा आणि आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात शेअर्स हस्तांतर टाळण्यासाठी ७ ऑगस्ट, २०२१ पर्यंत दावा न केलेले लाभांशावर दावा करावा.

कंपनी कायद्याच्या विद्यमान तरतुदी आणि पुर्वीचे आयईपीएफ नियमानुसार केंद्र

कन्सल्टन्टस् प्रायव्हेट लिमिटेड, गुंतवणूकदार प्रक्रिया विभाग, सी-१०१, १ला मजला, २४७ पार्क, लाल बहाद्र शास्त्री मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०००८३, द्र.:+९१-२२-६६५६८४८४, फॅक्स:+९१-२२-६६५६८४९४, ई-मेल: csg-unit@tcplindia.com वर किंवा श्रीमती सुचिता सिंग, कंपनी सचिव व कंपनीचे क्षेत्रिय अधिकारी, कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयात, द्र::0२२-फॅक्स: ०२२ – २७६८१२९४, <u>cs@chembondindia.com</u> वर ७ ऑगस्ट, २०२१ रोजी किंवा त्यापुर्वी किंवा विस्तारीत तारखेपर्यंत अर्ज करून कळवावे.

जर कंपनीला ७ ऑगस्ट, २०२१ पर्यंत संबंधित भागधारकांकडून कोणताही वैध दावा प्राप्त न झाल्यास सलग ७ वर्षांच्या कालावधीकरिता दावा न केलेले/ देण्यात न आलेले लाभांशासंदर्भातील शेअर्स नियमात विहित प्रक्रियेनुसार भागधारकांना पुढील कोणतीही सूचना न देता आयईपीएफ नियमाच्या तरतुदीनुसार आयईपीएफ डिमॅट खात्यात हस्तांतर केले जातील.

वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या आणि यांचे शेअर्स आयईपीएफ डिमॅट खात्यात हस्तांतर होण्यास पात्र आहेत अशा संबंधित भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, नियमानुसार आयईपीएफ डिमॅट खात्यात शेअर्स हस्तांतर उद्देशाकरिता त्यांच्याद्वारे धारण मुळ भागप्रमाणपत्राऐवजी द्य्यम भागप्रमाणपत्र वितरीत केले जाईल आणि अशा वितरणानंतर त्यांच्या नावे नोंद असलेले मुळ भागप्रमाणपत्र रद्द केले जाईल आणि पुढे व्यवहार योग्य नसेल. भागधारकांनी पुढे नोंद घ्यावी की, त्यांच्या वेबसाईटवर कंपनीने अपलोड केलेले तपशील हे नियमानुसार आयईपीएफकडे शेअर्स हस्तांतरणाच्या उद्देशाकरिता कंपनीद्वारे दृय्यम भागप्रमाणपत्र वितरणाबाबत योग्य सूचना समजण्यात यावी. डिमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास नियमाअंतर्गत निर्धारित प्रक्रियेनुसार आयईपीएफ डिमॅट खात्यात शेअर्स हस्तांतर केले जातील.

भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, दावा न केलेले लाभांश व शेअर्स जे आयईपीएफ प्राधिकरण/डिमॅट खात्यात अशा शेअर्सवर आलेल्या सर्व लाभांशासह हस्तांतर केले असल्यास त्यावर नियमाअंतर्गत विहित प्रक्रियेचे पालन करून आयईपीएफ प्राधिकरणाकडून त्यांना पुन्हा दावा सांगता येईल.

दिनांक: २७ एप्रिल, २०२१

ठिकाण: नवी मुंबई

केमबॉण्ड केमिकल्स लिमिटेडकरिता कंपनी सचिव व क्षेत्रिय अधिकारी

सोसायटीत रविवारी दुपारी साडेबाराला नवीन जलवाहिनीचे भूमीपूजन झाले. आमदार करण्यात आल शिरसाट यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. सरपंच सचिन गरड, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बप्पा सचिन पागोटे तपार

केवळ आठ

ईएल-७१, केमबॉण्ड सेन्टर, सीआयएन: एल२४१००एमएच१९७५पीएलसी०१८२३५

(गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) मध्ये कंपनीचे समभागांचे हस्तांतरण)

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १२४(६) सहवाचिता गुंतवणूक शिक्षण व

नियमात नमुद आवश्यकतांच्या पुर्ततेनुसार कंपनीने ज्या संबंधित भागधारकांचे

वित्तीय वर्ष २०१२-१३ पूर्वी देण्यात न आलेले/दावा न केलेले लाभांश यापूर्वीच शासन/आयईपीएफकडे हस्तांतर केलेले आहेत.

संबंधित भागधारकांनी निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी-टीएसआर दाराशॉ

सही / -सुचिता सिंग

Expired on 20/04/2018 was the owne of the under mentioned premises TAKE NOTICE that Mr.Kishorlal Dan expired on 01/08/2014 AND here is Vide Release Deed execute ov Mr.Ashwinkumar Kishorlal Dani & Mrs Kundan Jayvant Sanghavi ne Kundan Kishorlal Dani (Releasors Kundan Kishorlal Dani (Releasors AND Mr.Sharad Kishorlal Dani (The Confirming Party) AND Mr.Bhupatra Kishorlal Dani (Releasee).

AND here is one Original Deed of Transfe 21/09/2020 executed by Mr.Sharad Kishorlal (Transferor) and Mr.Bhupatrai Kishorlal Dani(Transferee) to transfer his all share to him. The Mr.Bhupatrai Kishorlal Dani is The Current Owner C

ake notice that Mr Bhuj (ishorlal Dani. TAKE NOTICE

Mrs.Kamlaben Kishorlal Dani Who

f any person and/or party has go any claim or right to under mentioned premises along with together with al penefits attached thereto by way o any Sale, Agreement to Sale, Deed Document, Writing, Agreement of mortgage, charge or lien and/or any arrangement and/or any other clain or right to any part thereof is required to intimate the undersigned within 14 days from the publication of this Notice, ailing which, my clients will complete the Mortgage without any reference to suc claim or rights and such claim or rights, any, shall deemed to have been waived

SCHEDULE OF THE PREMISES Flat no. 15, 3rd Floor Vishal Bhavan CHSL Plot no 109 Garodia Nagar, Ghatkopar (E) Mumbai 400077 Contact For Clair Adv Afreen Shaikh
Plot No 42, Line No A, Unit No 8 Shivaji Nagar, Govandi, Mumbai 43 Contact: 8286241415/7506947628

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील हे (१) श्रीमती शेख हाजीबीबी मेहबुबिमया ऊर्फ श्रीमती हाजीबानो मेहबुबभाई शेख, (२) श्री. शेख युसूफ मेहबुब आणि (३) श्री. शेख युसूफ मेहबुबभाई, र/ठि.: ९-ए, सुखमणी बोमानजी पेटीट रोड, पारसी जनरल हॉस्पिटलजवळ, ब्रीच कॅन्डी, मुंबई-४०००२६ (विक्रेता) यांच्यासह खालील अनुसुचीत मालमत्तोबाबत खरेदी करण्यास इच्छुक असून वाटाघाटी शिल्लक असताना सदर सूचना प्रकाशित करीत आहेत.

जर कोणा व्यक्तीस खाली नम्द मालमत्तेबाबत विक्री, अदलाबदल भाडेपट्टा, परवाना, वहिवाट, तारण वारसाहक, बक्षीस, मालकी हक अधिभार, परिरक्षा, कायदेशीर हक न्यास, ताबा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क, दावा किंवा हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कागदोपत्री पुराव्यांसह ॲड. शशिकांत सावडकर यांना त्यांच्या कार्यालय पत्ता-३६/५२, सुंदरलाल बहल पथ, लाल इमारत, ३रा मजला, फोर्ट, मुंबई-४००००१ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ७ दिवसांत कळवावे अन्यथा असे दावा त्याग केले आहेत असे समजले जाईल.

अनुसुची: फ्लॅट क्र.५०३, क्षेत्रफळ सुमारे ४१८ चौ.फू. तसेच मोकळे टेरेस क्षेत्रफळ ३७० चौ.फू. कार्पेट क्षेत्र, ५वा मजला अलीज टॉवर इमारत. सन २००७ मध्ये बांधलेली, ग्रॅण्ट रोड, मुंबई, नोंदणी उपजिल्हा मुंबई शहर येथे असलेली आणि जमीन महसूल संकलकाचे जुना क्र.१६५, नविन क्र.१३७६, जुना सर्व्हे क्र.१७ व १९, नविन सर्व्हे क्र.६९४८ व सी.एस.क्र.२०३, क्षेत्रफळ सुमा २४३१.९१ चौ. यार्डस्, तत्सम २०३३.०७ चौ.मी.

ठिकाण: मुंबई दिनांक: २७.०४.२०२१ **ॲड. शशिकांत सावडकर**

ARIHANT CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. (REGN NO. MUM/WN/HSG /TC/9528/2006-2007/YEAR 2007) Sudha Park, Shanti Path, V.B. Road Extn., Ghatkopar [E], Mumbai – 77

PUBLIC NOTICE Late MR. KISHORCHANDRA MAGANLAL SHAH, owner of 33.33% Share in

Flat No. **A-503** in Arihant Co-operative Housing Society Ltd, having address at Sudha park, Shanti Path, V.B.Road Extn., Ghatkopar (East), Mumbai - 400077 died on **16.12.2013** without making any nomination. His legal heir

MR.DIPESH

KISHORCHANDRA SHAH

nas applied for membership of the society and property rights in the said 33.33% share of Flat No. A-503 and Share Certificate No. 35 bearing distinctive numbers from 171 to 175 [both inclusive]. The society hereby invites claims / objections from the heirs for transfer of shares & interest of the deceased member in the capital / property of the society within a period of 15 days from the publication of this notice with all necessary

If no claim /objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal in such manner as is provided under the bye-laws of the society. A copy of the registered bve-laws of the society is

documents & proof.

available for inspection with the Hon. Secretary between 10 a.m. to 11 a.m. till the expiry of notice period.

Housing society Ltd.

For Arihant Co-operative

४२ डिग्री तापमान, स्कुटीवरून १८० किमीचा भर उन्हात प्रवास, डॉ. प्रज्ञा घरडेंनी दाखवलेल्या कर्तव्यदक्षतेला सलाम

आमदार सजय



नागपूरमध्ये कोरोनाचा कहर असून उपचारासाठी मेडिकल स्टाफ सुद्धा कमी पडतोय. आरोग्य यंत्रणेवर ताण आल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. रुग्णांना डॉक्टर म्हणून असलेली गरज लक्षात घेऊन सुट्टीवर गेलेल्या नागपुरातील एक डॉक्टर महिलेच्या कर्तव्यदक्षतेची चर्चा होत आहे.महिला डॉक्टर मध्य प्रदेश मधील बालाघाटपासून नागपूरपर्यंत १८० किमीचा प्रवास भर उन्हात स्कुटीवरुन करत कामावर हजर झाली. प्रज्ञा घरडे या डॉक्टर महिलेच्या कर्तृत्वाचा सोशल

मीडियावर सुद्धा मोठं कौतुक होत आहे.

प्रज्ञा घरडेंची कर्तव्यदक्षता कोरोनाच्या या महामारीत डॉक्टर शिवाय दुसरा देव नाही आणि त्याची नितांत गरज आहे हे खरं आहे. आजही डॉक्टर आपल्या कर्तव्यप्रती दक्ष असलेल्या प्रज्ञा घरडे या डॉक्टरने दाखवून दिलं,

रुग्णालयाने डॉ. प्रज्ञा याना लवकर परत येण्यासाठी कॉल केले. त्याला डॉ. प्रज्ञा यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला महाराष्ट्रातील लॉकडाऊन प्रवासाचा प्रश्न

नवा आदर्श घालून दिला आहे. प्रज्ञा नागपूर मध्ये

आपली वैद्यकीय सेवा देत होत्या. मधातल्या काळात

सुट्टीवर आपल्या गावी बालाघाट मध्ये गेल्यानंतर

रुग्णालयात डॉक्टरांची कमी जाणवत असताना

मध्यप्रदेश मध्ये जाणारी वाहतूक देखील बंद होती. त्यामुळे नागपूरमध्ये जायचं कसं हा प्रश्न निर्माण झाला होता. प्रज्ञा यांनी थेट आपल्या बाईकने नागपूर गाठण्याचा निर्णय घेतला आणि तो अमलात देखील आणला. ४२ डिग्री तापमन,सुनसान रस्ते, प्रवासात कुठलाही सहारा नसताना देखील आपल्या जिद्दीच्या जोरावर प्रज्ञाने नागपुर गाठत आपली रुग्ण सेवा पुन्हा एकदा सुरू केली. रुग्णालयाने बोलावतात क्षणाचाही विलंब त्यांनी केला नाही.आपली गरज रुग्णांना आहे. आपल्या डॉक्टरकीचा फायदा झाला पाहिजे, लोकांचे जीव वाचले पाहिजे हा उद्देश ठेऊन प्रवासाला सुरुवात केल्याचं डॉ. प्रज्ञा घरडे यांनी सांगितलं. नागपुरच्या एका खाजगी कोविड सेंटर मध्ये आपली सेवा प्रज्ञा देत आहेत. त्यामुळे जिद्द असेल आणि आपल्या कर्तव्यप्रती प्रामाणिकता असेल तर कुठलीही अडचण रोखू शकत नसल्याचं प्रज्ञा यांनी दाखवून दिलं आहे.

बीडमध्ये एकाच रुग्णवाहिकेत २२ मृतदेह कोंबले; 'या' अमानवीय कृत्याने महाराष्ट्र हादरला



बीड, दि. २७, (प्रतिनिधी) : बीडमध्ये अत्यंत महाभयंकर आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एकाच रुग्णवाहिकेतून एक दोन नव्हे तर २२ मृतदेह कोंबून त्यांची वाहतूक केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. त्यामुळे केवळ बीडच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या घटनेवर रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात तीव्र

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ रुग्णालयात कोरोनामुळे मृत झालेल्या तब्बल २२ रुग्णांचे मृतदेह एकाच रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीकडे नेण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे मरण पावल्यानंतरही कोरोनाबाधितांची अवहेलना होत असल्याने रुग्णालय प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे.

रविवारी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यावर कहर म्हणजे रुग्णवाहिकाच नसल्याने मृतदेहांना एकावर एक टाकून स्मशानभूमीत न्यावे लागत असल्याचं रुग्णालयाचं म्हणणं आहे.

रुग्णालयाकडे दोन रुग्णवाहिका

रुग्णालयात केवळ दोनच रुग्णवाहिका आहेत. कोरोनाचं वाढतं संकट पाहता पाच अतिरिक्त रुग्णवाहिकांची मागणी करण्यात आली आहे. १७ मार्च २०२१ रोजी जिल्हा प्रशासनाला चिठ्ठी लिहून अतिरिक्त रुग्णवाहिका देण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र अजून कोणताही रुग्णवाहिका मिळालेली नाही, असं रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. रुग्णावाहिका नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असून स्थानिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

इतर तालुक्यातील रूग्णांची भरती

बीड जिल्ह्यात कोरोनाचा कहर निर्माण झाला आहे. बीडमधील रुग्णसंख्येत दररोज वाढ होत आहे. अंबाजोगाई तालुक्यात तर स्थिती अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे रामानंद तिर्थ रुग्णालयावर मोठा ताण आला आहे. शेजारील तालुक्यातील रुग्णही स्वारातील रुग्णालय आणि लोखंडी सावरगाव कोविड सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणावर भरती होत आहेत. रुग्णांच्या संख्येप्रमाणेच मृतांचा आकडाही वाढताना दिसत आहे.

प्रोत्साहन नागपूर, दि. २७,

(प्रतिनिधी) : कुठलाही आजार झाल्यानंतर रुग्णाला उपचार मिळेल यावर सर्वांचा भर आपला व्यक्ती रुग्णालयात भरती असल्याने औषधांच्या विचार करण्याकडे फारसे लक्ष नसते. रुग्णांच्या याच स्थितीचा फायदा घेत विशिष्ट कंपन्यांच्या औषधांचाच त्यांच्यावर भडीमार जातो. स्वस्त बाजारात जेनरिक औषधे उपलब्ध केवळ डॉक्टरांनी औषधांमधील घटक लिहून कंपनीच्या नावांचा नको, असे मत जनमंच या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पांडे यांनी व्यक्त केले. करोनाच्या पसरत्या संसगार्मुळे मोठी डोकेदुखी वाढली आहे. करोनाला कसे रोखायचे हे एकीकडे संकट असताना येणाऱ्या करोनावर देण्यात विविध औषधांच्या बाजारीकरणामुळे सर्वसामान्य त्रस्त आहे. रेमडेसिव्हिर या इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असून वाटेल त्या किमतीत हे इंजेक्शन विकत घेण्याची तयारी आता नागरिकांची आहे. पुरवठाच कमी होत असल्याने काळाबाजार चांगलाच फोफावला आहे. रेमडेसिव्हिरला जेनरिकमध्ये सध्यातरी पर्याय नाही. मात्र करोनावरील इतर औषधे असल्याचे पांडे सांगतात. डॉक्टरांच्या औषधांचा सल्ल्याने या वापर केला तर औषधीच्या असलेली नावावर सुरू सर्वसामान्यांची लूट थांबेल असा विश्वास पांडे यांनी व्यक्त केला. सध्या औषधांचा तुटवडा असल्याने मिळेल ती औषध ग्राहकांना लिहून दिली जात आहे. डॉक्टरांनी औषध लिहून देताना ग्राहक हित

कोरोनातही नफेखोरीला

अधिक जोपायल्या जावे याचा

अधिक विचार करण्याची

गरज व्यक्त होत आहे.